

महाराष्ट्र शासन
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था,
महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय,
मध्यवर्ती इमारत, बी.जे.रोड, पुणे- ४११००१

जाहिरात

करार पध्दतीने मानधन तत्वावर सेवानिवृत्त सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या सेवा उपलब्धतेसाठी जाहिरात

सहकार आयुक्त व निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत करार पध्दतीने मानधन तत्वावर सहकार विभागातील प्रशासन विभागामधील सेवानिवृत्त सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या सेवा उपलब्ध करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज <https://sahakarayukta.maharashtra.gov.in> या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी ते परिपूर्णरित्या भरून दि. १३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत उपनिबंधक सहकारी संस्था (आस्थापना) यांचेकडे उपरोक्त नमुद पत्त्यावर पाठवावेत. कामकाजाचे स्वरूप व शासन निर्णय दि.१७/१२/२०१६ मधील अन्य बाबी उपरोक्त वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबतची अतिरीक्त माहिती खालील प्रमाणे-

१. करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या अधिकारी यांची संख्या - १
२. वयोमर्यादा - नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
३. कंत्राटी पध्दतीने नियुक्त करावयाच्या अधिकारी यांनी शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.१७/१२/२०१६ मधील तरतुदीची पूर्तता करणे आवश्यक असून सदर तरतुदी त्यांचेवर बंधनकारक असतील.
४. मानधन- करार पध्दतीने मानधन तत्वावरील अधिकारी यांना शासनाचे निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.१७/१२/२०१६ मधील तरतुदीनुसार मानधन देण्यात येईल.

जा.क्र.आस्था/कंत्राटीनियुक्ती/सहनिबंध/पुणे/१७,
दिनांक : ०६/१०/२०१७

(डॉ.विजय झाडे)
सहकार आयुक्त व निबंधक,
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

करार पध्दतीने नियुक्त करावयाच्या ई-गव्हर्नन्स अधिकारी यांच्या कामकाजाचा तपशिल

➤ ई-सहकार (ई-गव्हर्नन्स) कार्यक्रम

ई-सहकार (ई-गव्हर्नन्स) कार्यक्रमांतर्गत सहकार आयुक्त कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या खालील प्रणाली अद्ययावत ठेवणे व तत्संबंधीचे सर्व कामकाज -

- १) Online-Deemed-Conveyance-Management-System
- २) Online-Society-Enrollment-Application
- ३) Online-Society-Validation-Module
- ४) Online-Audit-Management-System
- ५) Online Society Returns Module
- ६) नवीन येणाऱ्या प्रणालीबाबतचे कामकाज

➤ 'आपले सरकार' ह्या पोर्टलवरील सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा

'आपले सरकार' ह्या पोर्टलवरील सेवा हक्क अधिनियमांतर्गत सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधिसूचित केलेल्या खालील ५ सेवा पूर्णपणे ऑनलाईन करणे, तसेच सदर सेवांचा नियमितपणे आढावा घेणे व तत्संबंधीचे सर्व कामकाज -

- १) सहकारी संस्थांची नोंदणी करणे;
- २) सहकारी संस्थांची उपविधी दुरुस्ती करणे;
- ३) सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे;
- ४) सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण करणे;
- ५) सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण करणे.

➤ वेबसाईट

सहकार आयुक्त कार्यालयाची वेबसाईट (<https://sahakarayukta.maharashtra.gov.in>) आणि सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाची वेबसाईट (<https://mahasahakar.maharashtra.gov.in>) नियमितपणे अद्ययावत करणे व तत्संबंधीचे सर्व कामकाज.

➤ क्षेत्रीय कार्यालयांकडून नियमित मागविण्यात येणारी माहिती

तालुका / जिल्हा / विभाग पातळीवरील क्षेत्रीय कार्यालयांचे कमीत कमी खर्चात व वेळेत प्रभावी नियंत्रण करण्यासाठी, शासनास वेळोवेळी विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून देणे, शासन वेळोवेळी विहित करेल अशी माहिती उपलब्ध करून देणे, न्यायालयीन प्रकरणांचे संनियंत्रण करणे इ. यासाठी आवश्यक ती प्रपत्रे तयार करून ऑनलाईन माहिती मागविणे, तिचे संस्करण करणे.

➤ अधिकारी/कर्मचारी यांना ऑनलाईन ट्रेनिंग देण्यासाठी मोड्यूल तयार करणे.

- सहकार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी यशदा, पुणे या संस्थेच्या मदतीने Blended Learning Management System (BLMS) - Online Training या माध्यमातून Distance Learning Module तयार करणे.
- सदरचे Online Training हे तांत्रिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी व विभागातील उजळणी प्रशिक्षण १ ते ४ मध्ये नमूद सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संदर्भिय विषयांची माहिती घेऊन कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मदत होईल.
- तांत्रिक प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश केलेला आहे.
 - १) प्रशासक कामकाज (क. ७७अ व क. ७८)
 - २) कलम ८३ चौकशी कामकाज
 - ३) कलम ८८ चौकशी कामकाज
 - ४) कलम ८१ लेखापरिक्षण कामकाज
 - ५) कलम १०२ अवसायन कामकाज
 - ६) अपिले आणि पुर्नरिक्षण कार्यपद्धती
 - ७) निवडणूक विषयक कामकाज
 - ८) कृषि उत्पन्न बाजार समिती कामकाज
 - ९) सावकारी कायदांतर्गत क. १६ व क. १८ अंतर्गत कारवाई
 - १०) सेवा हमी कायदांतर्गत सहकार विभागाचे कामकाज
- सदर मोड्यूलचे विकसन करण्यासाठी पुढील दोन टप्प्यांमध्ये कामकाज करणे आवश्यक आहे.
 - अ) निवड केलेल्या विषयांशी संबंधित Course Contents तयार करणे.
 - ब) Course contents योग्य format मध्ये Yashada Server upload करणे

(कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी अर्जाचा नमुना)

करार पध्दतीने मानधन तत्वावर सेवानिवृत्त सहनिबंधक यांच्या सेवा उपलब्धतेसाठी अर्ज.

१. अर्जदाराचे संपुर्ण नाव व पत्ता :-
२. दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक :-
३. ई-मेल :-
४. जन्मतारीख :-
५. दिनांक- ३०/०९/२०१७ रोजी वय :-
६. शासन सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याचा दिनांक :-
७. वयाची ६५ वर्षे पुर्ण होत असल्याचा दिनांक :-
८. शैक्षणिक पात्रता :-
९. ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले त्याचे पदनाम व कार्यालयाचे नाव :-
१०. कामकाजाचा अनुभव :-

ठिकाण :-

दिनांक :-

अर्जदाराची स्वाक्षरी :-

अर्जदाराचे संपुर्ण नाव :-